



ZF STEERING GEAR (INDIA) LTD.

Regd. Office & Works :

Gat No. 1242/44, Village Vadu BK., Tal. Shirur, Dist. Pune-412 216 (India)
Tel. : 02137-305100, Fax : 02137-305302
Web : www.zfindia.com, Email Id : enquiry@zfindia.com
Corporate Identity Number (CIN) : L29130PN1981PLC023734



August 19, 2023

BSE Limited
25th Floor, P. J. Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai- 400 001

Subject: Compliance under Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the Listing Regulations)

Ref: BSE Scrip Code 505163

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copy of the advertisements published on August 18, 2023 in 'Business Standard' (English-Pune & Mumbai Edition) and 'Loksatta' (Marathi-Pune edition) informing *inter alia* the following:

- i. 43rd Annual General Meeting (**AGM**) scheduled to be held on Saturday, September 16, 2023, through Video Conferencing/ Other Audio Visual means (VC/ OAVM) without physical presence of the Members at common venue.
- ii. Manner of Dispatch of the AGM Notice and Annual Report and procedure for the temporary registration of email address to receive the same.
- iii. Details of payment of Dividend and Tax deductible thereon

You are requested to take the same on record.

Thank You,

Yours Faithfully

for **ZF Steering Gear (India) Ltd.**

Company Secretary

HERO HOUSING FINANCE LIMITED
Regd. Office: 10 Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi - 110057
Phone: 011 49327000, Toll Free Number: 1800 212 8800, Email: customer.care@hrofh.com
Website: www.herohousingfinance.com | CIN: U65192DL2016PLC30148
Contact Address: Office No. B-305, BESEL Tech Park, Plot No. 39/5 & 39/5A, Sector 30A,
Opposite Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai, Maharashtra-400703

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY
(As per Appendix IV read with rule 81(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)
Whereas the undersigned being the Authorized Officer of the Hero Housing Finance Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notices as mentioned below calling upon the Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice. The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particular and the public, in general, that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules.

Loan Account No.	Name of Obligor(s)/ Legal Heir(s)/Legal Representative(s)	Date of Demand Notice/Amount as per Demand Notice	Date of Possession (Constructive/ Physical)
HHFBDLHO21000012520 & HHFBDLHO21000012526	Akshay Sharad Sonawane, Tejashri Ganesh Dalvi	29/05/2023, Rs. 25,11,977/- as on date 22/05/2023	16/08/2023 (Symbolic)

Description of Secured Assets/Immovable Properties: All that piece and parcel of Flat No 406, 4th Floor, Wing-A, project known as Shreeji Heights having total carpet area of 26.48 sq. Mtr. (excluding balcony area 8.55 sq. Mtrs + EP & Terrace area) constructed on Survey No. 84 Hissa No. 1, Survey No. 83 Hissa No. 1, Survey No. 84 Hissa No. 3, Survey No. 84 Hissa No. 6, Survey No. 84, Hissa No. 2, Village- Shirgaon, Tal. Ambernath, Dist. Thane, Maharashtra. Plot Bounded by: North: 12 Mtrs DP Road, East: Loda Heaven Building, South: Loda Heaven Compound, West: Marathon Nagar

HHFBDLHO21000014924 & HHFBDLHO21000014938	Vishakha Vilas Kale, Vanita Vilas Kale, Vilas Sakru Kale	23/05/2023, Rs. 11,15,621/- as on date 22/05/2023	16/08/2023 (Symbolic)
-------------------------------------------	----------------------------------------------------------	---------------------------------------------------	-----------------------

Description of Secured Assets/Immovable Properties: All that piece and parcel of Flat No 602 on 6th Floor, B-Wing, building known as Royal Heritage, Total carpet area of 17.898 sq. Mtrs along with C.B area 1.058 and exclusive balcony area constructed on Old Survey No. 213, Hissa No. 3, New Survey No. 146, Hissa No. 3, situated at Village Pashane Tal. Karjat Dist. Raigad within the local limit of Group Grampanchayat Pashane, Thane, Maharashtra- 421503. Plot Bounded by: North: Karav Gaon Border/ Kulkarni's Shiv Prangan Society, East: Survey No. 149, South: Shiram Nana Banote Land, West: Road

HHFMUMHO21900002029	Chandrashekhar Vithal Naik, Shrinivasa Naik	29/05/2023, Rs. 31,22,616/- as on date 22/05/2023	16/08/2023 (Symbolic)
---------------------	---------------------------------------------	---------------------------------------------------	-----------------------

Description of Secured Assets/Immovable Properties: A Flat Bearing Flat No. C-003, C- Wing on Ground Floor, measuring 515 sq. Ft built up area (47.86 sq. mtrs) in the building known as Lodha Regency A, B, C, D & E Cooperative Housing Society Limited, Land Bearing Survey No. 46/1, 47/2, 48/4P, 48/7, 233/2P, 233/1PB, 233/3P, situated at Kalyan Shi Road, Manpada Road, Mouje Bopar, Sandap Village Dombivli (East), Taluka Kalyan Dist. Thane, Maharashtra- 421204 consisting of Ground Floor & 4 floor without lift. Apartment bounded by: North: Mandir & Open Plot, East: Bungalow and Open Plot, South: Lodha Regency A, B - wing, West: Lodha Regency Internal road & Ground

HHFMUMHO22000022995 & HHFMUMHO22000022996	Rakesh D Shah, Shivani Rakesh Shah	24/05/2023, Rs. 27,04,193/- as on date 22/05/2023	16/08/2023 (Symbolic)
-------------------------------------------	------------------------------------	---------------------------------------------------	-----------------------

Description of Secured Assets/Immovable Properties: All that piece and parcel of Residential Flat No. 701, on 7th Floor Building No. 10, measuring area 48.51 sq. mtrs carpet /built up area i.e 522 sq. ft carpet/built up of the building known as Mahaxmi Residency Situated At Land Bearing Survey No. 189 Hissa No. 4/A At Vasai-virar, Shahr Mahanagar Palika, Village- More, Tal. Vasai, District- Palghar, Maharashtra- 401209. Bounded by: North: Other Building, East: Vihar Road, South: Other Building, West: Nutan Vidyalaya

HHFRRHO21000019126 & HHFRRHO21000019122	Sandip D. Sagar, Renuka Sandip Sagar	23/05/2023, Rs. 35,61,605/- as on date 22/05/2023	16/08/2023 (Symbolic)
-----------------------------------------	--------------------------------------	---------------------------------------------------	-----------------------

Description of Secured Assets/Immovable Properties: All the piece and parcel of Flat No. 103 on First Floor, B- Wing, and measuring about carpet area 584 sq. Ft. Carpet, (with one four-wheeler parking space no. G6-057) of Building known as Caspiena Co-operative Housing Society Limited in Casa Rio Project, Survey No. 631, 96/1, 123/12, 92/1, 24, 100, 101/A, 101/B, 101/C, 101/2, 101/2B, 107/3A, 107/3 B, 107/3 C, 100/PT, 101/PT, 107/2 PT, 107/3 PT, & Others at Village-Ghesar And Ghesar Dombivli (E), Taluka Kalyan, Dist. Thane, Maharashtra - 421204.

Date: - 16/08/2023
Sd/- Authorised Officer, For Hero Housing Finance Limited
Place: - Badlapur/Mumbai/Virar

SHREE HARI CHEMICALS EXPORT LIMITED
Corporate Identification No. (CIN) - L99999MH1987PLC044942
Registered Office: A/8, MIDC, Mahad, Dist. Raigad - 402309, Maharashtra
Tel: 02145-232177/233492 E-mail: info@shreeharichemicals.in
Website: www.shreeharichemicals.in

NOTICE TO SHAREHOLDERS WITH RESPECT TO 36TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Wednesday, September 27, 2023 at 11.30 a.m. through Video Conferencing ("VC") or other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM. The AGM will be held without the physical presence of the Shareholders at a common venue. This is in view of the continuing COVID-19 pandemic and in compliance with the General Circular dated May 5, 2020 read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, January 13, 2021, December 14, 2021, May 05, 2022 and December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars"), Circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") and relevant provisions of the Companies Act, 2013 and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The instructions for joining the AGM are being provided in the Notice of the AGM and attendance of the Shareholders attending the AGM through VC/ OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 ("Annual Report") is being sent only by electronic mode to those Shareholders whose email addresses are registered with the Company/ Depository Participants/ Registrar and Share Transfer Agent (RTA) in accordance with the aforesaid MCA circulars and said SEBI Circular.

The Notice of the AGM and Annual Report will also be available on the website of the Company at www.shreeharichemicals.in and websites of BSE Limited i.e. at www.bseindia.com.

The Company is pleased to provide the facility of e-voting to its Shareholders, to enable them to cast their votes on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means, using remote e-voting system (e-voting from the place other than venue of the AGM) as well as e-voting during the proceeding of the AGM (collectively referred as e-voting). The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL), for providing the e-voting facility to the Shareholders. The instructions for e-voting are provided in the Notice of the AGM.

Shareholders whose Email IDs are already registered with the Company/ Depository/RTA, may follow the Instructions for e-voting as provided in the Notice of the AGM.

Members who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID registered on or before 24th August, 2023 as follows:

- Shares in Physical Mode:** please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to M/s. Universal Capital Securities Pvt. Ltd., Registrar and Transfer Agent at info@unisc.in / Company at info@shreeharichemicals.in
- Shares in Dematerialized Mode:** please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to M/s. Universal Capital Securities Pvt. Ltd., Registrar and Transfer Agent at info@unisc.in / Company at info@shreeharichemicals.in for sending the notice through email and also get the details updated in your demat account for future purpose.

For Shree Hari Chemicals Export Limited
Sd/-
Place: Mumbai
Dated: 17.08.2023

Baneksh Chandra Agrawal
Chairman & Managing Director

केनरा बैंक Canara Bank
सिंडिकेट Syndicate

Lower Parel Branch, Unit No. 1, Ground Floor, Times Tower, Kamala Mills Compound, S.B. Road, Lower Parel West, Mumbai - 400013.

POSSESSION NOTICE [Section 13(4)] (For Immovable Property)

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Canara Bank, Lower Parel, appointed under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 24/05/2023 calling upon the Borrower, **Sri. Mithun Aba Pawar, Address: C/o Aba M. Pawar, Moreswar, Colony R. 7, Gouripada, Talav Road, Thane - 421306.** to repay the amount mentioned in the notice, being **Rs. 27,29,255.86 (Rupees Twenty Seven Lakh Twenty Nine Thousand Two Hundred Fifty Five & Eighty Six Paise Only)** as on 24/05/2023 plus interest due and other cost within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower/ Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general, that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 11/08/2023. The Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank, Lower Parel for an amount of **Rs. 27,29,255.86 (Rupees Twenty Seven Lakh Twenty Nine Thousand Two Hundred Fifty Five & Eighty Six Paise Only)** The Borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property
All Part & Parcel of Building (Flat) in the name of mortgagor:- 1) Mithun Aba Pawar, Residential Flat bearing Flat No. 17, 4th Floor, Building Name "Shivom Residency" Plot No. 6 Survey No. 125 of Village Dahivali, Tarf Need, Taluka-Karjat, Dist. - Raigad - 410201.

Boundary By:- East- Private Bungalow, **West-** Open Plot, **North-** Open Plot, **South-** Open Plot Road.

Sd/-
Authorised Officer
Canara Bank
Date: 11/08/2023
Place: Lower Parel, Mumbai

POSSESSION NOTICE
FOR IMMOVABLE PROPERTY

(See sub-rule (11-(D-1)) of Rule 107 of MCS Rules 1961)

Whereas the undersigned being the Special Recovery and Sales Officer Attached to Mumbai District Co-operative Housing Federation Ltd. Mumbai. Under Section 156 of Maharashtra Co-op. Societies Act 1960 and in exercise of power conferred by District Deputy Registrar Mumbai (I) Under Section 156 (I) of Maharashtra Co-op. Societies Rules 1961. Issued a Demand Notice Ref. BOM/MDCHF/SRO/684B/2022. Dated - 18/07/2022. calling upon the Defaulter Member **Shri Arvind Patel**, above two notices to dues amount mentioned in the Notices being total **Rs. 13,13,604/- (Rupees Thirteen Lakh Thirteen Thousand Six Hundred Four Only)** along with contractual rate of Interest mention therein. With 15 Days from the date of receipt of the said notice.

The defaulter having failed to pay the amount notice is hereby given to the defaulter and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of power conferred on him under section 156 of Maharashtra Co-op. Societies Act, 1960 with rule 107 of Maharashtra Co-op. Societies Rule 1961.

The defaulter in particular and the public in General is hereby cautioned not to deal with property and any dealing with the property will be subjected to the charge of Om Riddhi Siddhi Co-op. Hsg. Soc. Ltd. C. S. Complex, New Anand Nagar, Near Corporation Bank, Dahisar - (East), Mumbai - 400068, for an amount of **Rs. 13,13,604/- (Rupees Thirteen Lakh Thirteen Thousand Six Hundred Four Only)** along with contractual rate of interest mentioned therein.

Description of Property
Flat No. A-002, Ground Floor, Om Riddhi Siddhi Co-op. Hsg Soc. Ltd. C. S. Complex, New Anand Nagar, Near Corporation Bank, Dahisar - (East), Mumbai - 400068.

Sd/-
Ms. Madhavi B. Jagtap
Special Recovery & Sales Officer
The Mumbai District Co-op. Hsg. Federation Ltd.
Date:- 15/08/23
Place:- Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is given by on behalf of my client M/s Madrecha Solutions Private Limited, that the property as more particularly described in the schedule hereunder and situated at Plot no. A417, totally measuring 836 Sq. Mtr along with the factory building admeasuring 988.24 Sq. Mtr, situated, in Wagale Industrial Area, Village Panchpakhad, Thane West. My above client decided to purchase the said schedule property.

The said property is free from all encumbrances, and if any person having any right, title, interest, claim or demand by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub tenancy, lien, license, hypothecation, transfer of title, or beneficial interest under any trust right of prescription, or pre-emption or under any Agreement or other disposition or any Decree, order or Award or otherwise claiming, howsoever and/ or whatsoever nature in respect of the said plot/building, is hereby are hereby requested and required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the undersigned at Adv. Ravindra D. Tribhuvan Office No 507, 5th Floor, Tropical New Era Business Park, Plot No B-61, Road No. 33, Wagale Estate, Thane - 400604, Thane, Maharashtra within fourteen days from the date of publication hereof, failing which the negotiations shall be completed, without any reference to such claims and the claims if any, shall be deemed to have been given up or waived.

SCHEDULE
All the piece and parcel of Plot no. A417, totally admeasuring 836 Sq. Mtrs along with the factory building admeasuring 988.24 Sq. Mtr, situated, in Wagale Industrial Area, Village Panchpakhad, Thane West. Taluka & District Thane. Registration District and Sub- District of Thane and within the limits of Thane Municipal Corporation
Place: Thane
Date: 14/08/2023

Sd/-
ADV. RAVINDRA D. TRIBHUVAN
Office No 507, 5th Floor
Tropical New Era Business Park
Plot No B-61, Road No. 33,
Wagle Estate, Thane - 400604

ZF INDIA ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED
Regd. Off.: Gat No. 1242/44, Village Vadu Budruk, Tal. Shirur, Dist. Pune- 412 216. CIN: L29130PN1981PLC023734.
Email Id: enquiry@zfndia.com, Website: www.zfindia.com, Tel: 020-67289900, Fax: 02137-305302

INFORMATION REGARDING 43rd ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

NOTICE is hereby given that the 43rd Annual General Meeting (AGM) of the Members of ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED will be held on Saturday, September 16, 2023, at 10:30 a.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means (VC/ OAVM), without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the Act), MCA Circulars dated December 28, 2023, May 05, 2022, January 13, 2021, read with Circulars dated December 8, 2021, December 14, 2021 and May 5, 2020 along with SEBI Circular dated January 5, 2023. Further, in accordance with the aforementioned Circulars, the Notice of 43rd AGM (the Notice) and the Annual Report for FY 2022-23 will be sent only by electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/ Registrar, or made available by the Depositories, as the case may be. The Notice and Annual Report will also be available on the website of the Company at www.zfindia.com, stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and e-voting website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com.

The Dividend for the Financial Year ended on March 31, 2023, of ₹ 5 per equity share having nominal value of ₹ 10 each, as recommended by the Board of Directors, if declared at 43rd AGM will be credited within 30 days of the date of AGM after deduction of Tax as per the provisions of Income Tax Act, 1961, to those members whose name appears in the Register of Members of the Company on cut-off date i.e. September 8, 2023.

The Company is providing remote e-voting facility to all its members to cast their votes. Instructions for e-voting and procedure for attending the AGM through VC/ OAVM facility are provided in the Notice of AGM.

Members who have not registered their e-mail addresses and mobile numbers with the Company are requested to register or update email addresses as per details given below:

- The Members holding shares in physical form shall send request in FORM ISR-1* for registration of their e-mail addresses, mentioning their names, folio number, telephone/ mobile number, address and self-attested copy of their PAN Card to pune@linkintime.co.in. In case of any query, a Member can contact Registrar at +91 (020) 26160084/ 26161629.
- The Members holding the shares in dematerialized mode shall submit their e-mail address, mobile number to the depository participants for registration/ updation.

* The requisite forms for investor service requests are available on the website of the Company at <http://www.zfindia.com/investor-service-request.php>

Any person who acquires the shares of the Company after the date of dispatch of Notice of 43rd AGM and holding shares as cut-off date, may obtain Login ID and Password by following the instructions mentioned in the Notice or by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com.

For ZF Steering Gear (India) Ltd.
Satish Mehta
Company Secretary
Pune
Aug 17, 2023

NOTICE FOR INVITATION OF COUNTER BIDS AND SALE OF FINANCIAL ASSETS UNDER SWISS CHALLENGE METHOD

Counter bids are hereby invited under Swiss Challenge method from all eligible asset reconstruction companies (ARCs) by M/s Standard Chartered Bank having its office at 3A Floor, Crescenzio Building, C-38/39, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 ("Bank") for assignment of 50 financial assets (NPA) (hereinafter referred to as "Loans"). The Bank is in receipt of a binding offer from an interested party ("Anchor Bidder") for acquiring the Loans of the Bank by way of assignment for a total consideration of INR 12.00 crores ("Base Bid") to be paid upfront (100% cash bid), on or prior to the date of assignment of the Loans. 100% cash bids are hereby invited for acquisition of the Loans on "as is where is basis", "as is what is basis", "whatever there is basis" and "no recourse basis" at a price higher than the Base Bid ("Bid") on the following terms:

i) Timelines are as follows:

S. No.	Activity	Date and Time
1	Last date of submission of expression of interest ("EOI") and non-disclosure agreement ("NDA"), together with payment of the EMD	25th August 2023, 6:00 PM India Standard Time ("IST")
2	Data room opens on (for due diligence)	26th August 2023, 6:00 PM IST
3	Data room closes on (for due diligence)	16th September 2023, 6:00 PM IST
4	Last date for submission of binding and executable Bid	18th September 2023, 6:00 PM IST

- The detailed process and terms and conditions (which shall govern the Bid process), format of the EOI and format of the NDA can be obtained from Pallav Sangal / Deepak Kumar Gupta at Pallav.Sangal@sc.com / DeepakKumar.Gupta@sc.com. Interested bidder can contact such authorised officer for the purpose of due diligence.
- Minimum mark up in Base Bid is 15%. For this purpose, mark up shall be calculated as the difference between challenger bid and Base Bid expressed as percentage of the Base Bid.
- The bids should be submitted on letterhead/plain paper along with self-attested identification documents such as certificate of incorporation, MOA/AOA, voter ID card passport, PAN card etc. in a sealed envelope on or before 18th September 2023 by 6:00 PM IST at Stressed Asset Group, 4th Floor, Crescenzio Building, C-38/39, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 (Attention: Mr. Pallav Sangal / Deepak Kumar Gupta). The eligible bidder must also submit an electronic copy of the Bid (password protected) at Pallav.Sangal@sc.com / DeepakKumar.Gupta@sc.com.
- The bidder shall submit a demand draft/ PO of earnest money deposit ("EMD") of INR 3.00 crores along with EOI and NDA, drawn on a scheduled commercial bank in favour of Standard Chartered Bank, payable at Mumbai without which no bids will be accepted. The said EMD shall not carry any interest.
- The prospective purchaser shall have to bear all applicable stamp duty, transfer charges, taxes, statutory/non-statutory dues, taxes, charges owing to any person etc.
- Selection of the bidder under this Swiss Challenge process shall be at the sole discretion of the Bank and as per the Master Direction on Transfer of Loan Exposures dated September 24, 2021, as may be amended from time.
- If no EOI / Bid is received with in the respective timelines as indicated in the table above, then the Bank reserves the right (in its sole discretion) to sell / assign the Loans to the Anchor Bidder.
- The highest counter bid crossing the minimum mark-up will be termed as "Challenger Bid". In the event that two or more competing Bids are received, then the Lender shall be entitled to conduct an auction for determining the highest counter bid, which shall then be the Challenger Bid. The Anchor Bidder will then be invited to match the Challenger Bid. If the Anchor Bidder either matches the Challenger Bid or bids higher than the Challenger Bid, such bid shall become the successful bid, else, the Challenger Bid shall be the successful bid.
- The final successful bidder will have to pay the balance bid amount after adjusting the EMD, on or prior to the date of execution of the Assignment Agreement for the Loans to be executed between the Bank and the winning bidder within 5 days of the date of intimation by the Bank to the successful bidder, unless extended by the Bank in writing.
- The assignment of Loans to the successful bidder will be without any recourse to the Bank under any circumstances.
- In case of default in payment of the balance Bid amount by the winning bidder, the EMD amount already deposited, shall be forfeited by the Bank.
- Conditional and contingent Bids shall be liable to be disqualified by the Bank. The Bank reserves the right not to go ahead with the proposed sale at any stage, without assigning any reason and without any liability. The decision of the Bank in this regard shall be final and binding on all parties.
- This advertisement does not constitute and will not be deemed to constitute an offer from or on behalf of the Bank or any commitment on the part of the Bank.
- Any extension in timelines/ modification in the content of this advertisement will not necessarily be carried out through another advertisement, but may be notified directly to the interested participants, or on the website of the Bank or any other mode at the discretion of the Bank.

For further details, interested parties may contact Pallav Sangal / Deepak Kumar Gupta, officers of the Bank at +91 9820800515 / +91 9810450026 or email at Pallav.Sangal@sc.com / DeepakKumar.Gupta@sc.com.

Sd/-
Authorized Officer
Standard Chartered Bank
Date: 18.08.2023
Place: Mumbai

RISHI LASER LIMITED
CIN : L99999MH1992PLC066412
Regd. Office: 612, Veena Kildier Ind. Est., 10-14, Pais Street, Byculla (W), Mumbai 400 011.
Tel. No. : (022) 23075677 / 23074585, Fax No. (022) 23080022
E-mail : rhl.mumbai@rishilaser.com Website : www.rishilaser.com

NOTICE OF 31st ANNUAL GENERAL MEETING

INFORMATION ON REMOTE E-VOTING, BOOK CLOSURE AND RECORD DATE

NOTICE is hereby given that the 31st Annual General Meeting (AGM) of the Members of **Rishi Laser Limited** is scheduled to be held on Friday, 8th September, 2023 at 11.00 a. m. IST through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC / OAVM) to transact the business as set out in the Notice of the 31st AGM.

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the Financial Year ended 31st March, 2023 has been emailed to the Shareholders on 16th August, 2023 via email, to all the Members whose email ids are registered with the Company / Depository Participant(s). The Annual Report along with the Notice of the AGM, are also available on the website of the Company at www.rishilaser.com. In view of the Outbreak of the COVID-19 Pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide its circular 5th May, 2020 read with circulars dated 8th April 2020, 13th April 2020 and 13th January, 2021, 14th December, 2021, 5th May, 2022 and 28th December, 2022, respectively (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CI/P/2020/79 dated 12th May, 2020, circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CI/P/2021/11 dated 15th January, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CI/P/2022/62 dated 13th May, 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/PIR/2023/4 dated 5th January, 2023 issued by the Securities Exchange Board of India ("SEBI"), the Company has sent the Notice of AGM and Annual Report for the FY 2022-23, to the Shareholders through email only.

Members having Demat Account and who have not yet registered their E-mail Id's for receiving documents in electronic form are requested to register their E-mail Id's with their Depository. Members having shares in physical form may register their E-mail Id's by sending an E-mail to Company's email ID : investors@rishilaser.com or to the Company's Registrar & Transfer Agent, M/s. Adroit Corporate Services Private Limited, email id : info@adroitcorporate.com with a Signed Request letter mentioning their Folio Number and the Email ID / PAN (Self attested copy) that is to be registered along with the cancelled Cheque. Members are requested to keep their E-mail Id's updated in the Demat account or with the Company as the case may be.

Members holding shares either in physical form or dematerialised form, as on cut-off date i. e. Friday, 1st September, 2023, can cast their votes electronically on all the businesses set forth in the Notice of the AGM, through remote e-voting facility or through electronic voting facility during the AGM provided by National Securities Depository Limited (NSDL).


In compliance with the Provisions of section 108 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and Regulation 44 of SEBI Listing Regulations, as amended; all the members are informed that:

- The Company is providing remote e-voting facility to its members to cast their vote by electronic means on the resolutions set out in the Notice of the 31st AGM.
- The remote e-voting shall commence on Sunday, 3rd September, 2023, (9.00 a. m. IST).
- The remote e-voting shall end on Thursday, 7th September, 2023, (5.00 p. m. IST).
- The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or electronic voting during the 31st AGM is Friday, 1st September, 2023.
- Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after dispatch of Notice of 31st AGM along with Annual Report as on the cut-off date i. e. Friday, 11th August, 2023 but before remote e-voting cut-off date i.e. Friday, 1st September, 2023 may obtain the login id and password by sending a request at evoting@nsdl.com. However, if he / she is already registered with NSDL for remote E-voting, then he / she can use his / her existing User ID and password for casting vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details / Password" or "Physical User reset Password" option available on www.evoting.nsdl.com or call on Toll Free No. - 022-4886 7000 and 022-2499 7000.
- The remote e-voting shall not be allowed beyond Thursday, 7th September, 2023 (5.00 p. m. IST).
- Members who did not cast their votes by way of remote e-voting shall be able to exercise their rights at the 31st AGM by way of electronic voting facility provided by National Securities Depository Limited (NSDL) during the 31st AGM.
- Members who have cast their votes by remote e-voting may also attend the 31st AGM but shall not be entitled to cast their vote again. A Member whose name appears in the Register of members or in Register of beneficial owners as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting and electronic voting during the AGM.
- The Company has appointed M/s. Sudhanwa S. Kalamkar & Associates, Practicing Company Secretaries to act as a Scrutinizer, to scrutinise the remote e-voting process and electronic voting during the 31st AGM.

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Act read the relevant Rules framed thereunder and Regulation 42 of the SEBI Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 2nd September, 2023 to Friday, 8th September, 2023 (both days inclusive) for the purpose of 31st AGM.

For Rishi Laser Limited
sd/-
Place: Mumbai
Date : 17.08.20

Markets, Insight Out



Markets, Monday to Saturday

To book your copy,
sms reachbs to 57575 or email order@bsmail.in

Business Standard
Insight Out

PSPCL Punjab State Power Corporation Limited
(Regd. Office: PSEB Head Office, The Mall, Patiala)
Corporate Identity Number U40109PB2010SGC033813
Website: www.pspcl.in (Contact No. 96461-17607)

Tender Enquiry No. 87/GHTP/MM-II/HM-104C Dated: 17-08-2023

Superintending Engineer/MM-II/GHTP, Lehra Mohabbat invites E-tender for the work of "Repair/Overhauling of 02 no. Cummins make engines Model NTA 855L BIG CAM of Loco Shunters and 03 no. BEML make engine of Bulldozer BD-155" as per tender specifications.
For more details please refer to website <https://eproc.punjab.gov.in> from 17-08-2023 at 11:00 AM onwards.
Note: Corrigendum and addendum, if any will be published online at <https://eproc.punjab.gov.in>

76155/12/2059/2023/26867 GHTP-63/23

KATARE SPINNING MILLS LIMITED
CIN: L17119PN1980PLC022962
REGD. OFFICE: 14/30 GROUND FLOOR, B WING, KATARE COMPLEX, GANDHINAGAR, BL. NO. 10 Solapur MH- 413006.
Email: katar spinningmills@gmail.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

Sl. No.	Particulars	Quarter ending/ Current Year ending June 30, 2023 (Unaudited)	Year to date Figures /Previous Year ending March 31, 2023 (Audited)	Corresponding 3 months ended in the previous year June 30, 2022 (Unaudited)
1.	Total Income from Operations	35.06	833.70	84.11
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(20.74)	(134.25)	(29.19)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(20.74)	(134.25)	(29.19)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(20.74)	(151.19)	(29.19)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(20.74)	(151.19)	(29.19)
6.	Equity Share Capital	28.5	28.5	28.5
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		616.39	
8.	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)- 1. Basic: 2. Diluted:	(0.73)	(5.30)	(1.02)

Notes:
a) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter ended June 30, 2023 is available on the websites of the Stock Exchange(s) www.bseindia.com and on the website of the Company www.katarespinningmillslimited.com.
b) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on August 14, 2023

FOR KATARE SPINNING MILLS LIMITED
SD/-
KISHORE KATARE
MANAGING DIRECTOR
(DIN- 00645013)

Place : Solapur
Date : 14 August 2023

M.P. MADHYA KSHETRA VIDYUT VITARAN CO. LTD.
(Govt. of M.P. Undertaking)
NISHTHA PARISAR, BIJALEE NAGAR, GOVINDPURA, BHOPAL-23
Phone No. : 0755-2602033-36, Fax : 2589821, 2586636
Ref. : MD/MK/04/NIT/1806 Date : 17.08.2023

TENDER NOTICE

MPMKVVCL, Bhopal, invites following bids through e-tendering :-

Tender Specification Number	Particulars	Approx. Value (Rs. Lakh)	Tender Fee Including GST (in Rs.)	Date of Pre-Bid Conference	Date of Opening of Tender
MD/MK/04/970	Providing Facility Management Services (FMS) for Hardware/ Software Installed at SCADA Control Room & 33/11 KV Substations in Bhopal & Gwalior City under MPMKVCL, Bhopal.	402.00	11800	31.08.2023 03.00 PM	12.09.2023 03:00 PM

Other details and full Tender documents would be available on Company website <https://portal.mpcz.in> & Govt. Website <https://mptenders.gov.in> shortly.
M.P. Madhyam/111473/2023 **CHIEF GENERAL MANAGER (PROC.)**

ZF INDIA ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED
Regd. Off.: Gat No. 1242/44, Village Vadu Budruk, Tal. Shirur, Dist. Pune- 412 216. CIN: L29130PN1981PLC023734, Email Id: enquiry@zfindia.com, Website: www.zfindia.com, Tel: 020-67289900, Fax: 02137-305302

INFORMATION REGARDING 43rd ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

NOTICE is hereby given that the 43rd Annual General Meeting (AGM) of the Members of **ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED** will be held on **Saturday, September 16, 2023, at 10:30 a.m. (IST)** through Video Conferencing/ Other Audio Visual Means (VC/ OAVM), without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the Act), MCA Circulars dated December 28, 2023, May 05, 2022, January 13, 2021, read with Circulars dated December 8, 2021, December 14, 2021 and May 5, 2020 along with SEBI Circular dated January 5, 2023. Further, in accordance with the aforementioned Circulars, the Notice of 43rd AGM (the Notice) and the Annual Report for FY 2022-23 will be sent only by electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/ Registrar, or made available by the Depositories, as the case may be. The Notice and Annual Report will also be available on the website of the Company at www.zfindia.com, stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and e-voting website of Central Depository Services (India) Limited ('CDSL') at www.evotingindia.com.

The Dividend for the Financial Year ended on March 31, 2023, of ₹5 per equity share having nominal value of ₹10 each, as recommended by the Board of Directors, if declared at 43rd AGM will be credited within 30 days of the date of AGM after deduction of Tax as per the provisions of Income Tax Act, 1961, to those members whose name appears in the Register of Members of the Company on cut-off date i.e. September 8, 2023.

The Company is providing remote e-voting facility to all its members to cast their votes. Instructions for e-voting and procedure for attending the AGM through VC/ OAVM facility are provided in the Notice of AGM.

Members who have not registered their e-mail addresses and mobile numbers with the Company are requested to register or update email addresses as per details given below:

- The Members holding shares in physical form shall send request in FORM ISR-1* for registration of their e-mail addresses, mentioning their names, folio number, telephone/ mobile number, address and self-attested copy of their PAN Card to pune@linkintime.co.in. In case of any query, a Member can contact Registrar at +91 (020) 26160084/ 26161629.
- The Members holding the shares in dematerialized mode shall submit their e-mail address, mobile number to the depository participants for registration/ update.

* The requisite forms for investor service requests are available on the website of the Company at <http://www.zfindia.com/investor-service-request.php>

Any person who acquires the shares of the Company after the date of dispatch of Notice of 43rd AGM and holding shares as cut-off date, may obtain Login ID and Password by following the instructions mentioned in the Notice or by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com.

For ZF Steering Gear (India) Ltd.
Satish Mehta
Company Secretary

Pune
Aug 17, 2023

